

।। श्री ।।

"HEERA PLAZA" 4 th Floor, Near Telephone Exchange, Central Avenue, Nagpur- 08.
Ph. No. : 2760308, 2778506, (F) 2760310
Web : www.malupaper.com
e-mail : info@malupaper.com, CIN No. : L 15142MH1994PLC076009

Date: 12-02-2025

To **The Manager Department of Corporate Services** The Bombay Stock Exchange Ltd. Floor 25, PJ Towers, Dalal Street, Mumbai – 400 001. To The Manager Department of Corporate Services The National Stock Exchange of India "Exchange Plaza" Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051.

Security Code: 532728

Symbol: malupaper

<u>Sub</u> : Submission of Newspaper copies of result of Board meeting held on Monday, February 10, 2025.

Sir/Madam

Pursuant to requirement of Regulation 30 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclosed herewith copies of Extract of un-audited financial results for the quarter ended on 31st December 2024 published in Loksatta, a Marathi daily newspaper in <u>Maharashtra</u> and Indian express - The English newspaper published in Nagpur.

You are requested to kindly take the same on record and inform all those concerned accordingly.

Thanking You.

Yours faithfully,

For Malu Paper Mills Limited

Mayuri Asawa Company Secretary & Compliance officer Mem. no: A50891



Unit II : Village Borujwada, Nagpur Saoner Road, Taluka- Saoner, Dist. Nagpur - 441 107. Unit III : Village heti (Surla), Saoner Industrial Area, Taluka- Saoner, Dist. Nagpur - 441 107.

पुरम होम फायनान्स लिमिटेड

युरम होम फायनान्स प्रा. लि. 55923KL2010PLC039179

01 ते 315, ए विंग, कनकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला खेड, अंधेरी पूर्व, मुंबई 400093

ाणी सूचना

सुर, केरज 680567 वेथे नोंदणीकृत कार्यालय आणि भारतात विविध तिल्लाणी श (सुर, केवळ 600567 वेथे नॉटप्पीकृत कार्याताव आणि भारतात (वॉवध विवयणी राष्ट्रा भ्यानीती) कंपनी अधिनियम, 1956 अंतर्गत स्वाधित कंपनी आणि भारत सालाद, विसीय सेवा विभाग, येजीच्या ऑस्यूचना क्र.एस औ. 3466 (5) सार वाजप्यात विपाय प्रिंग्युजिव्यलेग और किर्ड औड, 2002 (यायुद्ध सरद अधिनियम जसा कोच्छ करण्यात विश्वमी) मधील अतुप्रेचेद 2 के इतर वार्बीतल बांधकान करण्यायती आणि / विश्वा तिवासी पुलिस करंदी कारण्याती कर्ब इ-कर्जदार्थनी महोकिन कडून कर्व प्राप्त केले आणि ज्याअधी, ग्रेडीफिन वे गर्वत्रेय अधिनयपाति की इ-कर्जदार्थनी सहोकिन कडून कर्व प्राप्त केले आणि ज्याअधी, ग्रेडीफिन वे गर्वत्रेय अधिनयपाति कर्व इ-कर्जदार्थनी महोकिन कडून कर्व प्राप्त केले आणि ज्याअधी, ग्रेडीफिन वे गर्वत्रेय आधिनयपाति कोक तिकम 2 सर वायपायति योगरवा अहर सुचनेच्या दितांकापायसून 60 दिवसांदे योग स्वार्थ युपनेत परंतु, विविध करण्यांमूचे लाक्यांपैकी कार्डवर सुचनेका दितांकापायसून 60 दिवसांदे गात स्वर युपनेत वे तेरायस कारण्यांमूचे लाक्यांपैकी कार्डवर स्वार्थ प्राप्त करा बुपना बागवता आरचा नगति, की, पातिस्वान वे तेरावर आत्रा ी देण्यात चेत आहे.

। निर्माण करण्यात आले होते ।नामत मत्तेचे वर्णन सूचना पाठविण्याचा एनधीए दिनांक दिनांक आणि धकवाकी राजम 560 ची.फू. व 728ए, मौने सास्ती, ग्रामपंवायत 13-01-2025 (, पो.ऑ. मामजे, अफोला, महावष्ट्र, पिन-444501 17-01-2025 300 ₹. 290218/-ज सुमारे 560 चौ.फू., मौजे सालती, जामपंचायत , पो.ऑ. सामग्री, अवस्थित, मत्यबद्द, पिन-444501.) गणेश थी. खांडारे / मालमता क्र. 726ए नुस्तर-श्री 1 क्र. 726 नुसार- श्री प्राचाद अंभ्रोरे / मालमता क्र दक्षिणेस- मालुमला क्र. 728 तुसार- श्री आजामग्र -ए नुसार- औगती लीलाबाई जी. अंभीर, जोगा-। जी खंडारे / भालमता क्र. 728-ए नुसार- स्ता.

रर संबंधित कार्तप्रर / सह कर्तप्रदेश्या नार्वाचमोर म्युद प्रकृपा वक्ताकोच शहर सूचना प्रकाशमा तत-कर्तदार्थनी एकुण वक्त्वकी रक्त्वेश्व पुक्रेश व्यातास्त्र मरणा न वेल्लाच मरोपिन पांना पर मुद्द साराप्रेल, सार, व्यविषया आणि स्वार्थवर्गत तासर करणात आलेला निवर्णामंत्र विविध करण्यत तर आपराप्त स्वार्य्य कर्ष्यात वेत की सर्वे आ विधीनपार्थनी व्यव्हित्व १८७२ मध्ये दिव्यवृत्त्व प्रते आपराप्त स्वार्य्य केर्या तेत के ती सर्वे आ वेश्वीनपार्थनी व्यव्हेली १७२१ मध्ये विवाय प्रते व्याप्रार्थन स्वार्य केर्या केर्या के तीस प्रति आ विधीनपार्थनी व्यव्हेला १८७२ मध्ये विवाय प्रते व्याप्रार्थन स्वार्यका विधीन संवार्थना प्रति प्रति कार्या क्रांत्र स्वार्यका स्वार्थित थाना स्वार्यका स्व

प्णांस चित्रवे भाषेपटी किंव्या इतर कोणत्याही मार्गाने अनामत पालगतोच्या संदर्भात कोणताही व्यव

स्या/- प्राधिकृत अगिकारी, मनापुरम होम फायनान्स लि

ी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड

(पूर्वीची फुलस्टन इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड) वा मजला, जी-क्लॉक, इन्यायर वीकेसी, वीकेसी मेन रोड, वांद्रा-कुर्ला कॉम्लोक्स, वांद्रे (पू), मुंबई-400051 यटी पार्क, टॉवर बी, पहिला मजला, क. 111, माउंट पूनमही सेड, पोसर, नेजई-600116, तामिजनाडू

मागणी सूचना

शॅंड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, 2002 (''अधिनिवम'') आणि सिक्युरिटी


र्वीची फुलस्टन हॉडया होम फावनान्स कंपनी लिमिटेड) चे प्राधिकृत अधिकारी अयून त्यांनी सद । अनुन्छेद 13(12) श्रोतमंत वहाल करण्यात अल्लेल्या अधिकार्यचा पापर करीत सदर अधिनिषमातील 1 संबंधित सुन्हेत नमुद्द रक्ष्मेचा सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा y पुरेसे कारण आहे की कर्जदार मागणी सूचना स्वीकारण्यास टाळाटाळ करीत आहेत आणि त्यामुले त आहे. मागणी सूचनेतील मजकूर खालीलप्रमाणे आहे:

नामत् मत्ता / तारण मालमत्तेचे वर्णन	अनु. 13(2) अंतर्गत मागणी सूचनेचा दिनांक आणि एकूण वकवाकी
प्रामपंचावत बोदना- परसोदा गवाजीपुग, असगवती रोड, मगवती, महाराष्ट्र, भारत, पिनकोड- 444901, एक्ट्रण 4 ची.फू. मालमलेच्या चतुःसीमाः पूर्वेस - 10 फुटी रस्ता, ग्रेशिनाथ यांचे घर, उलोस- मोकच्छे जाया आणि संतवम पेस - वितायक औशोकर यांचे घर	06.01.2025 रोजी रु. 5,46,982 (रुपने पान लक्ष तेहेचाओस हजार नजतो

करीत तीमध्ये नमूद केलेल्या स्क्रमेचा भरण्याच्या दिनांकापर्वतच्या लागू व्याज, अतिरिक्त व्याज, वाउन्स ापासून 60 दिवसांचे आत भरणा करावा. कर्जवर्थनी लकात ज्याचे की एसएमएचष्फसी हे सुर्ववत न्या अचल मालमसेच्या अनामत मलेवर घेतलेले सुरक्षित कर्ज आहे. कर्जवर्यनी विहित कालमधीत अधिनियमातील अनुच्चेद 13(4) अंतर्गत सर्व अधिकारांचा चापर करण्यास मोकळीक असेल ज्यात निवम च निवर्भातर्गत उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही उपायाचा यापर करून इम्लांतरण करण्याचाही अंगलकजावणी करण्याअगोदर अनामत मतेवर टाच आणणे / किंवा ती सील करण्याचाही हक आहे. असलेल्या अकवाकीची पुर्तता करण्यास पुरेशी मसल्यास उवंदित अकवाकी स्क्रमेची वसुली करण्यासाठ II अनोल हा उपाय एसएमएसएफसी यांना इतर कोणत्याही कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या इतर सर्व

र्गत कर्जवाचचे लक्ष संदर अधिनियमातील अनुन्छेद 13(9) कडे वेधण्यात बेते आणि शिवाब संदर वएफसी यांच्या लेखी पूर्व-संमतीविना अनामत मत्तेच्या संदर्भात सामान्य वापर वगवता विक्री, भावेपट्टी सून वरीलचे पालन न केल्यास तो सदर अधिनियमातील अनुच्छेद 29 अंतर्गत दंडपात्र अपवध आहे त असल्वास ते तो कोणत्याही कामकाजाच्या दिव्यही सामान्य कामकाजाच्या वेळेन प्राप्त करू शकतात. स्वा/- प्राधिकृत अधिकारी

जी इंडिया होम फायनान्स कंपनी लिमिटेड (पूर्वीची फुलगटन इंडिया होम फायनान्स कं. लि.)



ज्याअर्थी, सीक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्याअल असेट्स ऑन्ड ए-फोर्समेंट ऑफ सीक्युपिटी इंटोस्ट (दूसरा) ॲंक्ट, २००२ (ॲंक्ट नं. २००२ च्या ५४) च्या अंतर्गत खालील हस्ताक्षरकर्ता हे यूनियन बँक ऑफ इंडिया, रामटेक शाखा, पत्ना : साई मंदिरच्या समोर, तहसिल ऑफिस रोड, नागपुर - ४४११०६ यांचे अधिकृत अधिकारी आहे तसेच सिक्यूरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रूल्स २००२ चे सेक्सन १३ (१२) च्या सोबतच वाचला जाणोरे रुल ३ च्या अंतर्गत कर्जदार श्री. चंदू महादेव ठाकरे, यांना मागणी सूचना दि. १९.११.२०२४ ला देवन सुचनेत दर्शविलेली रनकम रु. ७,८७,०४४.०० (रु. सात लक्ष सत्याऐंजी हजार चव्वेचाळीस फक्त) आणि ही सुचना प्राप्तीनंतर ६० दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देशाने सुचना मध्ये दर्शविलेल्या तारखेला दिली होती.

संपूर्ण रक्कगेची भरपाई करण्याकरीता कर्जदार असमर्थ सिद्ध ठरल्यामुळे तसेच आम जनतेला याद्वीरे सुचना देण्यात येते की, खालील दिलेल्या कलम १३ च्या उपकलम (४) सह वाचला जाणाऱ्या ॲनट रुल ८ च्या अंतर्गत खालील हम्ताक्षरकर्त्यांने खालील दिलेल्या संपत्नीचा सांकेतिक ताबा ५ फेब्रुवारी २०२५ ला घेतला आहे.

विशेष करून कर्जदार आणि जमानतदार तसेच आम जनतेला या द्वारे वरील संपत्तीच्या विषयी काहीही देणे घेणे न करण्याकरीता जागृत केले जात आहे. असे कोणतेही व्यवहार हे यूनियन बँक ऑफ इंडिया, रामटेक शाखा यांच्या अधिभार सहित रु. ७,८७,०४४.०० (रु. सात लक्ष सत्याऐंज़ी हजार चब्वेचाळीस फक्त) आणि त्यावरील व्याज रकमेच्या अधीन असतील.

सुरक्षित मालमलेचे पुर्नता करण्यामाठी उपलब्ध वेळेच्या बाबतीत सरफेसी अधिनिवमाच्या कलम १३ मधिल उप-कलम (८) मधील तरतुदीसाठी कर्बदाराचे लक्ष निमंत्रीत केले जात आहे

संपत्तीचे विवरण

ग्रानपांचायत घर संपत्नी क्र. ११४ असेलेली घर प्लॉट / संपत्नीचे सर्व तुकडे आणि पार्सल, अंदाजे क्षेत्रफळ ५०० चौ.फूट. (४६.४६ चौ.मी.), किरणपुर येथे स्थित, गट प्रामपांचायत च्या वार्ड नं. २ च्या हद्दीत, किरणपुर (चोखला - बडेगांव), पी.सी. नं. ४६, तहसिल रामटेक, रजिस्ट्रेयान उप–जिल्हा, रामटेक, जि. नागपुर आणि चर्तुःसिमा :- पूर्व: श्रीमती यमुना उपासे यांचे घर, पश्चिम: सिमेंट रोड, उत्तर : डांबर रोड, दक्षिण: चिंदू ठाकरे यांचे घर. अधिकृत अधिकारी दिनांक ०५.०२.२०२५

यूनियन बंक ऑफ इंडिया

1

2

à

1

4

(इंग्रजीतील मूळ मजकूर ग्राह्य धरण्यात येईल)

MALU PAPER MILLS LIMITED Registered Office: "Heera Plaza", 4th Floor, Near Telephone Exchange, Central Avenue, Nagpur - 440 008. CIN: L15142MH1994PLC076009 Website : www.malupaper.com Email : contacts@malupaper.com

Statement of Un-Audited Financial Results for the quarter ended 31/12/2024

Sr. No.	Particulars	Quarter ending 31/12/2024 Un Audited	Previous Year ending 31/03/2024 Audited	Corresponding Quarter, ended in the previous year 31/12/2023 Un Audited
1.	Total Income from operations (net)	6275.59	27506.42	6151.46
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(517.00)	147.45	48.30
3.	Net Profit(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(517.00)	147.45	48.30
4.	Net Profil(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(367.34)	89.53	35.72
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital	(367.34) 1705.93	92.72 1705.93	35.72 1705.93
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)		(1026.14)	
8.	Earning Per Share (before and extraordinary items) (of Rs.10/- each)		100	
	Basic	(2.15)	0.54	0.21
	Diluted	(2.15)	0.54	0.21

NOTES:

Place : Nagpur

स्थळ : रामटेक

NOTES: 1) The Unaudited Financial results for the quarter ended on Dec 31, 2024 of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at meeting held on 10:02, 2025. 2) The Statutory Auditors of the Company have camed out a Limited Review of the aforesid Results under regulation 33 of SEBI (LODR) Regulation 2015.

underregulation of or SEBT(CLUPK) Regulation 2018. 3) The Company operatios in only one segment i.e. paper and therefore as per Ind AS 108 segment reporting is not required. 4) Results for the quarter ended on Dec 31, 2024 are in accordance with Indian Accounting Standards (Ind AS') as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules insued there under

The company has incurred cash loss of Rs 251.70 lacs during the quarter under review, quarter, the company's production and earnings were impacted due to planned annual ma decrement in realizations and rising input costs. w. During the

occrease in realizations and rising input costs.
5) However, strategically this maintenance period was also utilised for upgradation of plant and
machinery to improve the quality and brightness of paper. The production of improve will while paper is
implemented from 06th January 2025.
6) The Management is of the view that the net worth of the company will improve in the upcoming
Cuarters due to the turneround in production strategies. Further the promoters are planning to infuse
more capital in the company to improve the working and Net Worth of the company.
7) Previous period's figures have been regrouped whenever necessary to confirm current period's
classification.

By Order of the Board Sd/-

Punamchand Malu Managing Director - DIN:00301030 15 Date : 12-02-2024

नागपुर

Āl	PRAKASH SHANKAR MAHADIK
	NITIN ANKUSH DHAMAL
NAWADE	RAJ RATNADEEP JADHAV
ARE	AJAY SAMBHAJI PATIL
- (De- 1)-21	SAGAR DATTATRAY DHEBE
	KIRAN DINKAR MOZAR
	PADMA RAMCHANDRA DIKSHIT
ADHAV	SITARAM VITTAL CHORAT
IE	SHTRUGHAN DHONDIRAM DEVAKAR
11- ⁴	SANJAY MANSINGH SHEDAGE

following address: Shriram Finance Ltd, 43, Shop No UG-4, th, Khan Ali, Satara- 415 002. - Auction Time: 12.00 PM.

oes not get completed on the same day due to time limit, then e on the subsequent working day on the same Terms and

d , all the conditions pertaining to auction will be applicable to

irms and Conditions and for getting registered to participate in ers may contact

15195) / Mr.Roshan Juikar (9967200572).

h the spect ficer ited

sd/-

Shriram Automall India Limited Board Approved Auctioner

for Shriram Finance Ltd

	Central Avenue, Nag CIN: L15142MH199 Website : www.matupaper.com Ema	4PLC0/huu	9	r com
St	atement of Un-Audited Financial Resul			A CONTRACTOR OF
ir. 0.	Particulars	Quarter ending 31/12/2024 Un Audiled	Previous Year ending 31/03/2024 Audiled	Corresponding Quarter ended in the previous year 31/12/2023 Un Audited
	Total Income from operations (nel) Net Profit(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	6275.59	27506.42	6151.46 48.30
•	Net Proft/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(517.00)	147.45	48.30
	Net Profi/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehesive Income for the period	(367.34)	89.53	35.72
	[Comprising profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(367.34)	92.72	35 72
	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)	1705.93	1705.93	1705.93
	Earning Per Share (before and extraordinary items) (of Rs.10/- each)		1.0.0	
	Basic Diluted	(2.15) (2.15)	0.54	0.21 0.21
) nd p) nd p) nd p) nd p)	the Unavoided Financial results for the quarter ende and by the Audit Committee and exproved by the Bo- the Statulory Auditors of the Company have carried terregulation 33 of SEB (LODR) Regulation 2015. The Company operates in only one segment i.e. per viting is not required. Results for the quarter ended on Dec 31, 2024 are in 45°) as presented under section 133 of the Comp re under. In company has incurred cash loss of Re 251.70 last der, the company's production and earnings were in results for the quarter and rising input costs. However, straingically this maintenance period with othery to improve the quality and brightmes of per semented from 06th January 2025. The Management is of the view that the net worth others due to the turnaround in production strategies a capital in the company to improve the working and Previous period's figures have been regrouped with facility.	end of Directors out a Limited ? per and thereful traccordance w anies Act, 2013 is during the qui mpacted due to as also utiliser per the product of the compar- s. Further the p at Worth of the	at meeting helt Review of the a we as per Ind / ith Indian Accord read with relev uarter under re o planned annu d for upgradati tion of improve pombers are pl romoters are pl company.	for 10 02 2225, for aid Paults AS 108 segment unting Standards card rules issued view. During the all mandenunce, on of plant and d write paper is in the upcoming ianning to infuse
	10 1 H 245	ł	By Order of the Sd/-	
416	ace : Nagpur		Punamchand	i Malu

Omoralizath	Ft) situated in Central Avenue Scheme Section
Omprakash Jairath Borrower & Mortgagor	III of Nagpur Improvement Trust, Nagpur Middle
Mrs. Annu Rajesh Jairath	Ring Road (East) Precinct, Bearing city Survey
Guarantor & Mortgagor	No 360, Sheet No 39-A(8) of Mouza Hiwari, Municipal House No. 1486/8, Ward No 23,
Mr. Manav Rajesh Jairath	Situated at Wardhaman Nagar, Nagpur, Tah &
Guarantor	Dist Nagpur along with the 11.84% undivided share and interest in the above said plot no 167
Central Avenue Road	Belonging to Mr Rajesh Omprakash Jairath and
Branch	bounded as under-
Loan Account Nos. 117/0DS/11.	North: Road South: Road East: Plot No. 166 West: Plot No. 168
mosonn	Reserve Price for Apartment No 102:
	Rs. 87,22,000.00
	EMD Amount: Rs. 8,72,200.00
	iii. All that Shop/ Commercial Apartment No. L-16 admeasuring about 34,700 Sqm. Built up
	area on the Lower Ground Floor of the Building
in a start with a start	Known as "Jai Bhawani Complex" constructed on the plot no. 740 admeasuring about 1627.60
A BORDING DAR	Sq. Mt (17520.00 Sq. Ft.) situated in Pardi Lay
	out of KH. Nos 58/3, 59/1, 60/1, 62/2, and 59/2,
	of Mouza Pardi, Bearing City Survey No 421 Sheet No 42 of Mouza Pardi, Municipal House No
Sec. Sec. Sec. Sec. Sec. Sec. Sec. Sec.	1207/A/740/16, Ward No. 21, Situated at Trimurty
	Nagar, Nagpur, Tah & Dist Nagpur along with the
	1.706% undivided share and interest in the above said Plot no 740, Belonging to Mrs. Annu Rajesh
	Jairath and Mr Rajesh Omprakash Jairath and
	Bounded as under- On North: Road On South: Land
	On East: Road On West: Road
Carling - Fills	Reserve Price for Shop/ Commercial Apartment
101	No. L-16: Rs. 18.50,000.00
	EMD Amount: Rs. 1,85,000.00
	ahakari Bank Ltd., Ground Floor, Zade Bhavan,
	Square Lakadganj Nagpur 440008 04/03/2025
ate and Time of respection of Property	between 11.00 A.M. To 3:00 P.M.
	i. For Apartment No 102: 19/03/2025 at 11:00
ate and Time of	A.M. ii. For Shop/ Commercial Apartment No. L-16:
uction of Property	19/03/2025 at 12:00 Noon.
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed o Nagpur & All that Shop/ Co	a sealed envelope super scribed, "Offer for purchase I i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham n the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, pommercial Apartment No. L-16 Building Known as
of immovable property of Apartment constructed o Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above men 5.00 P.M. by the prospectiv RTGS/NEFT to Account N	a sealed envelope super scribed, "Offer for purchase I.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham n the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar,
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed or Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospectin RTGS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari fi 5:00 P.M. Offers so received by the	a sealed envelope super scribed, "Offer for purchase f i.e., Rosidential Apartment No 102 Bhakti Dham n the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, ommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring send the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03.2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of d/ 00199520000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before e undersigned will be opened and considered on
The offer to be submitted in a of immovable property of Apartment constructed o Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above men 5.00 P.M. by the prospective RTGS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above 11 a.m. & II: For Shop/Cot The undersigned receives	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03.2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of a/001995200000005, IFSC Code TJSB0000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before re undersigned will be opened and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed or Nagpur & All that Shop/Cr. "Jal Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospectin RTGS/NEFT to Account M favour of TJSB Sahakari F 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the abovement 11 a.m. & ii. For Shop/Con The undersigned reserves cancel and/or postpone the	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03.2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of a/001995200000005, IFSC Code TJSB0000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before re undersigned will be opened and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospective RTGS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari F 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above-men 11 a.m. & ii. For Shop/Co: The undersigned reserves cancel and/or pothore the he Undersigned hereby in heirs, Legal representation hereby in the source the State of the source the source of the source the Undersigned hereby in heirs, Legal representation the State of the source the source of the source the source the source of the source the sour	a seded envelope super scribed, "Offer for purchase i i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as- uza Pardi," and bring/send the said offer sealed cover worked auction venue on or before 18.03.2025 before re-bidder & EMD amount to be transferred by way of d/001992200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before e undersigned will be opened and considered on inflored auction venue I. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s),
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective RTGS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the aboveme 11 a.m. & ii. For Shop/Con The undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned hereby in heirs, Legal representatin administrator(s), successor	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, sommercial Apartment No. L-16 Building Known as- uza Pardi," and bring/send the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03.2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of all 001995200000005, IFSC Code TJSB0000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before e undersigned will be opened and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to a furms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and assign(s) of the respective borrower(s)/
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/ Cr. 'Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospectin RTGS/NEFT to Account N fayour of TJSB Sahakari f 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above-ment 11 a.m. & ii. For Shop/Coi The undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned hereby in heirs, Legal representation administrator(s) (since deceased dues within 30 days from	a seded envelope super scribed, "Offer for purchase I i.e, Rosldential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Negar, sommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bringrsend the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03 2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of a/ 00199520000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03 2025 before e undersigned will be opened and considered on infoned auction venue I. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and assign(s) of the respective borrower(s)/ e() or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed o Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospective RTGS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above-me 11 a.m. & ii. For Shop/Co: The undersigned neereby in heirs, Legal representation administrator(s), success Mortgagor(s) (since decause Mortgagor(s) (since decause	a soled envelope super scribed, "Offer for purchase i i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer soled cover worked auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of of .001995200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened and considered on inflored auction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. rifoms to the Borrover/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), rifs) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay enline the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein above in accordance
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective RTGS/NEF to Account N favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the abovement 19.03.2025 at the abovement 19.03.2025 at the abovement and the signed reserves cancel and/or postpone the The Undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned reserves (Norder State (State) administrator(s), success Mortgagor(s) (since decease dues within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu	a seded envelope super scribed, "Offer for purchase I i.e, Rosldential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Negar, sommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bringrsend the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03 2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of a/ 00199520000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03 2025 before e undersigned will be opened and considered on infoned auction venue I. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and assign(s) of the respective borrower(s)/ e() or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/ Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective RTGS/NEFT to Account N rayour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above- met to a solution of the second the undersigned hereby in heirs, Legal representation heirs, Legal representat	a soled envelope super scribed, "Offer for purchase file, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bringsend the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03.2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of 0.001995200000005, IFSC Code TJSB000001 in Sank Ltd., Thane on or before 18.03.2025 before e undersigned will be opened and considered on infloned auction venue I. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. Accms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taving any share, right, tille, benefit, interest, claim, a said property or to any part thereof by way of sale,
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed o Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospective favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above-me 11 a.m. & ii. For Shop/Co: The undersigned neerby in heirs, Legal representation administrator(s), success Mortgagor(s) (since decase Mortgagor(s) (since decase Mortgagor(s) (since decase Mortgagor(s) of Secu All or any such person(s) for demand in respect of the allofment, exchange, mortg	a soled envelope super scribed, "Offer for purchase i i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer soled cover worked auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of a / 001995200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened and considered on which a duction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. Auction. (whether known or unknown), executor(s), or(s) and assign(s) of the respective borrower(s)/ d) or absconding, as the case may be, to pay enline the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taxing any share, right, tille, benefit interest, claim, a said property or to any part thereof by way of sale, age, let, sub-let, lease, lien, charge, maintenance,
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective favour of TJSB Sahakari If 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the abovement 19.03.2025 at th	a soled envelope super scribed, "Offer for purchase file, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bringsend the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03.2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of 0.001995200000005, IFSC Code TJSB000001 in Sank Ltd., Thane on or before 18.03.2025 before e undersigned will be opened and considered on infloned auction venue I. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. Accms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taving any share, right, tille, benefit, interest, claim, a said property or to any part thereof by way of sale,
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/ Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospectin RTGS/NEFT to Account N RTGS/NEFT to Account N avour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above- me the undersigned nearons cancel and/or postpone the The undersigned hereby in heirs, Legal representation heirs, Legal representation heirs, Legal representation with the Rule 8(5) of Secura All or any such person(s) for or demand in respect of the allotment, exchange, mort incense, gift, inheditance, sha assignment or encumbrance to intimate to the undersign on the undersigned the undersign of the subscience of the allotment, exchange, mort incense, gift, inheditance, sha assignment or encumbrance to intimate to the undersign of the undersigned to be undersign of the undersigned to be undersign of the undersigned to be undersign of the undersigned the undersign of the undersigned be to intimate to the undersign of the undersigned be to provide the undersign of the undersign of the undersign of the undersign of the undersign of the underside the underside the underside the underside the underside the underside the underside the underside the underside the underside th	a soled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bringrsend the said offer sealed cover noned auction venue on or before 18.03 2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of a/001995200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03 2025 before e undersigned will be opened and considered on entioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. Access of the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. aving any share, right, tille, benefit, interest, claim, a said property or to any part thereof by way of sale, page, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, we possesion, easement, trust, bequest possesion, e of whatsoever nature or otherwise are requested ed in writing at the address mentioned below of any
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed or Apartment constructed or Vagpur & All that Shop/Cr. 'Jai Bhawani Complex Mo anvelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective action of TJSB Sahakari If 5:00 P.M. Differs so received by the 9:03 2025 at the above-ment field of the solution of 5:00 P.M. Differs so received by the 9:03 2025 at the above-ment field of the solution of the undersigned neerby in the solution of the undersigned neerby in the solution of the undersigned neerby inters, Legal representation administrator(s), success Mongagor(s) (since decomendation and in respect of the allotment, exchange, mong icense, gift, inheritance, sha assignment or encumbrant o Intimate to the undersign such claim accompanied w	a soled envelope super scribed, "Offer for purchase i i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer soled cover worked auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of a 0.001995200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened and considered on inflored auction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. Auction. (whether known or unknown), executor(s), or(s) and astign(s) of the respective borrower(s)/ d) or absconding, as the case may be, to pay enline the date of the notice; otherwise Authorized officer cured as temptioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. having any share, right, tille, benefit interest, claim, se sid property or to any part thereof by way of sale, page, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, we possion, easement, trust, bequest possion, the of whatsoever nature or otherwise are requested with all neces my and supporting documents within
The offer to be submitted in a of immovable property of Apartment constructed on Apartment constructed on "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective from the above-ment 5.00 P.M. by the prospective from the sone of the above-ment 5.00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment 5.00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment 5.00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment from the undersigned receives 11 a.m. & ii. For Shop/Con The undersigned receives anneel and/or postpone the The Undersigned receives and and/or postpone the the Undersigned to sell the sec with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) f or demand in respect of the above the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed without reference and the security of the security of th	a seded envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No. 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer seded cover kneed auction venue on or before 18.03.2025 before we bidder & EMD amount to be transferred by way of d. 001995200000005, IFSC Code TJSB0000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before e undersigned will be opened and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to a function. forms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ver(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ et orab conding, as the case may be to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein, above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. having any share, right, tille, benefit, interest, claim, a said property or to any part thereof by way of sale, gage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, the possision, ensement, trust, bequest possision, ac of whatsoever nature or otherwise are requested red in writing at the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person shall be
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Apartment constructed on avelope at the above-ment 5.00 P.M. by the prospectine 8.00 P.M. by the prospectine 8.00 P.M. by the prospectine 8.00 P.M. Dy the prospectine 9.03 2025 at the above-ment 9.03 2025 at the above- 19 03 2025 at the above- ments, Legal representation and an in the state of the administrator(s), success Mortgagor(s) (since decease the Undersigned hereby in the Undersigned to self the set within 30 days from shall proceed to self the set of demand in respect of the allotment, exchange, mortg iccrease, gift, inheritance, sha assignment or encumbrance to intimate to the undersign such claim accomparied without refer deemed to have waived of I	a soled envelope super scribed, "Offer for purchase i i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, somercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer soled cover woned auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of d :00199220000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened and considered on infoned auction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to a function. "forms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ver(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. having any share, right, tille, benefit, interest, claim, se aid property or to any part thereof by way of sale, page, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, we, possion, easement, trust, beguest possion, the diverser on the address mentioned below of any with all necessary and supporting documents within publication hereof, failing which transaction shall
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Apartment constructed on Magpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective favour of TJSB Sahakari If 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above-ment 19.03 2025 at the ab	a seled envelope super scribed, "Offer for purchase i i.e, Residential Apartment No 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jommercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of d :00199520000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened and considered on infioned auction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to a function. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ver(s) (whether known or unknown), executor(s), inf(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured aset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. having any share, right, tille, benefit interest, claim, e said property or to any part thereof by way of sale, jage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, we, possion, easement, trust, beguest possion, e of whatsoever nature or otherwise are requested ed in writing at the address mentioned below of any ith all necessary and supporting documents within publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person, shall be his rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Apartment constructed on any and the above-ment 5.00 P.M. by the prospective favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment favour of TJSB Sahakari I 11 a.m. & ii. For Shop/Cont The undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned to sell the set with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) the assignment or encumbrance, she assignment or encumbrance, to infinate to the undersign such claim accompanied w such claim accompanied w be completed without refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. Tender forms along with the with office of Authorized Offerse and the action of authorized Offerse and the action of authorized Offerse and a standard and Ltd. Tender forms along with the with office of Authorized Offerse and a standard and the and a standard and a standard a standard a standard a standard a	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, somercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover would auction venue on or before 18.03.2025 before we bidder & EMD amount to be transferred by way of d/00199520000005, IFSC Code TJSB0000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before intercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. forms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal we(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be to pay entire the date of the notice; otherwise Authorized office rity Interest (Enforcement) Rules, 2002. having any share, right, tille, benefit, interest, claim, a said property or to any part thereof by way of sale, gage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, the date of the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person, shall be his rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available icer at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total
The offer to be submitted in a of immovable property of Apartment constructed on Apartment constructed on "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospectin awour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19 03 2025 at the above-ment 3:00 P.M. Offers so received by the 19 03 2025 at the above-ment 9:03 2025 at the above-ment is ancel and/or postpone the The Undersigned reserves ancel and/or postpone the The Undersigned hereby in errors. Legal representating administrator(s), successor Mortgagor(s) (since decease dues within 30 days from shall proceed to sell the see within the Rule 8(5) of Secu All or any such person(s) for demand in respect of the allotment, exchange, mortg icense, gift, inheritance, sha assignment or encumbrance to intimate to the undersign such claim accompanied wi 15 days from the date of Sahakari Bank Ltd. Tender forms along with the with office of Authorized Off Rs.118/- (Contact No. 842	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jornmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover koned auction venue on or before 18.03.2025 before re bidder & EMD amount to be transferred by way of all of 001995200000005, IFSC Code TJSB0000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before re undersigned will be opened and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. More to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), n(s) and assign(s) of the respective borrower(s)/ et al assign(s) of the respective borrower(s)/ and assign(s) of the resp
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Apartment constructed on Magpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective favour of TJSB Sahakari If 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above-ment 5:00 P.M. Offers so received by the 19.03 2025 at the above-ment 19.03 2025 at	a seled envelope super scribed, "Offer for purchase i i.e, Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No. 167 Situated at Wardhaman Nagar, jommercial Apartment No. L-16 Building Known as- uza Pardi," and bring/send the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of d.001992200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened and considered on infioned auction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to Auction. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ver(s) (whether known or unknown), executor(s), in(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured aset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. having any share, right, tille, benefit interest, claim, e said property or to any part thereof by way of sale, jage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, i.e. possision, easement, trust, bequest possision, i.e. of whatsoever nature or otherwise are requested de in writing at the address mentioned blow of any ith all necessary and supporting documents within publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person shall be his rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available for at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 2022148/ 8976896745/ 9028353449). 4 by the bank only. The bank does not authorize any the said auction.
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Ci "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospectiv favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above- ment 19.03.2025 at the above- the undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned thereby in administrator(s), successed Mortgagor(s) (since decass dues within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) f or demand in respect of the assignment or encumbrane to Intimate to the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed without refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. The Auction will be finalized The Auction will be finalized the Auction will be finalized publication is also 30 d	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, somercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover would auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of d.00199520000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before the undersigned will be opened, and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to a Auction. forms to the Borrower/S, Mortgagor/S, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and assign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay enline the date of the notice; otherwise Authorized officer the date of the notice; otherwise Authorized officer interest (Enforcement) Rules, 2002. aving any share, right, title, benefit, interest, claim, as add property or to any part thereof by way of sale, gage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, ne, possion, ensement, trust, bequest possion, a of whatsoever nature or otherwise are requested de in writing at the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person, shall be is rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available icer at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 2822/148/ 897586745/ 902635449). d by the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors
The offer to be submitted in a of immovable property of Agartment constructed o Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above men 5.00 P.M. by the prospective RTCS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari F 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above me 11 a.m. & ii. For Shop/Co. The undersigned receives cancel and/or postpone the The Undersigned hereby in heirs, Legal representation administrator(s), success Mortgagor(s) (since decased dues within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu. All or any such person(s) the or demand in respect of the assignment or encumbrance to Intimate to the undersigned vis fays from the date of be completed without refer deamed to have waived of Sahakari Bank Ltd. The Auction will be finalized other person or agency for	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, somercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover would auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of d.00199520000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before the undersigned will be opened, and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to a Auction. forms to the Borrower/S, Mortgagor/S, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and assign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay enline the date of the notice; otherwise Authorized officer the date of the notice; otherwise Authorized officer interest (Enforcement) Rules, 2002. aving any share, right, title, benefit, interest, claim, as add property or to any part thereof by way of sale, gage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, ne, possion, ensement, trust, bequest possion, a of whatsoever nature or otherwise are requested de in writing at the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person, shall be is rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available icer at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 2822/148/ 897586745/ 902635449). d by the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospective fTGS/NET to Account N favour of TJSB Sahakari H 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above- men 11 a.m. & ii. For Shop/Con The undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned to see the the Undersigned to see the Morgagor(s) (since decauded dues within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) f or demand in respect of the assignment or encumbrane to intimate to the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed without refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. Tender forms along with the with office of Authorized Off Rs.118/- (Contact No. 6422 The Auction will be finalized other person or agency for his Publication is also 30 d f the above said loan account account of the above said loan account of account of the above said loan account account of the above said loan account account of the above said loan account of account of the above said loan account of account of the above said loan account account of the above said loan account of account of the above	a seled envelope super scribed, "Offer for purchase i.e, Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, somercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover would auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of d.001995/200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened, and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. forms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay enline the date of the notice; otherwise Authorized officer the date of the notice; otherwise Authorized officer rity Interest (Enforcement) Rules, 2002. naving any share, right, title, benefit, interest, claim, as add property or to any part thereof by way of sale, page, let, sub-let, lease, lien, charge, maintenace, ne, possion, ensement, trust, bequest possion, a of whatsoever nature or otherwise are requested de in writing at the address mentioned below of any tith all necessary and supporting documents within publication hereof, failling which transaction shall ence to such claim, and any such person, shall be is rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available icer at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 252/148/ 857566745/9026353449). by the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors units. Sd/- (AUTHORISED OFFICER)
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospectin frogs/NEFT to Account N favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19:03:2025 at the above-men 5:00 P.M. Offers so received by the 19:03:2025 at the above-men factor of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19:03:2025 at the above-men factor of the undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned hereby in heirs. Legal representating administrator(s), success Mortgagor(s) (since decass dues within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secura All or any such person(s) for demand in respect of the allotment, exchange, mort license, gift, inheritance, sha assignment or encumbrand to Infimate to the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed without refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. The Auction will be finalized other person or agency for hes Publication is also 30 d the above said loan account Date : 12.02.2025	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jormercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover mend auction venue on or before 18.03.2025 before we bidder & EMD amount to be transferred by way of all of 00199520000005, IFSC Code TJSB0000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before the undersigned will be opened and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. forms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal we(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ et orabsconding, as the case may be to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein, above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taxing any share, right, title, benefit, interest, claim, a said property or to any part thereof by way of sale, gage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, the of walsoever nature or otherwise are requested ed in writing at the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person shall be is rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available foer at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 202148/ 8976966745/ 9026353449). d by the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors bunds. Sd/- (AUTHORISED OFFICER) Under SARFAESI Act, 2002
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospective fTGS/NET to Account N favour of TJSB Sahakari H 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above- men 11 a.m. & ii. For Shop/Con The undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned to see the the Undersigned to see the Morgagor(s) (since decauded dues within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) f or demand in respect of the assignment or encumbrane to intimate to the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed without refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. Tender forms along with the with office of Authorized Off Rs.118/- (Contact No. 6422 The Auction will be finalized other person or agency for his Publication is also 30 d f the above said loan account account of the above said loan account of account of the above said loan account account of the above said loan account account of the above said loan account of account of the above said loan account of account of the above said loan account account of the above said loan account of account of the above	a seled envelope super scribed, "Offer for purchase i.e, Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, somercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover would auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of d.001995/200000005, IFSC Code TJSB000001 in Bank Ltd., Thane on or before 18.03.2025 before a undersigned will be opened, and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. forms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal ve(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and assign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay enline the date of the notice; otherwise Authorized officer the date of the notice; otherwise Authorized officer rity Interest (Enforcement) Rules, 2002. naving any share, right, title, benefit, interest, claim, as add property or to any part thereof by way of sale, page, let, sub-let, lease, lien, charge, maintenace, ne, possion, ensement, trust, bequest possion, a of whatsoever nature or otherwise are requested de in writing at the address mentioned below of any tith all necessary and supporting documents within publication hereof, failling which transaction shall ence to such claim, and any such person, shall be is rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available icer at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 252/148/ 857566745/9026353449). by the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors units. Sd/- (AUTHORISED OFFICER)
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospectin RTGS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men the Undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned hereby in shall proceed to sell the se within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) f or demand in respect of the allotment, exchange, mort, license, gift, inheritance, sha assignment or encumbrand to Intimate to the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed wilhout refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. Tender forms along with the with office of Authorized Off Rs.118/- (Contact No. 842 The Auction will be finalized other person or agency for is Publication is also 30 d the above said loan account Date : 12.02.2025	a seled envelope super scribed, "Offer for purchase i.e, Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of compared auction venue on or before 18.03.2025 before and the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before and the said offer sealed offer sealed cover indicated auction venue 1. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. In sight to accept or reject any offer and/modified to function. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal re(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured aset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taying any share, right, tille, benefit, interest, claim, e said property or to any part thereof by way of said, the date of the notice; otherwise are requested ed in writing at the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person, shall be its rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available for at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 202148/ 897596745/ 9020535449). By the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors sums. Sd/- (AUTHORISED OFFICER) Under SARFAESI Act, 2002 For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd.
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospectin favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-ment source and/or postpone the The Undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned reserves cancel and/or postpone the the Undersigned thereby in shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) h or demand in respect of the allotment, exchange, mort, incense, gift, inheritance, sha assignment or encumbrand to Infinate to the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed without refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. Tender forms along with the with office of Authorized Offer Rs.118/- (Contact No. 842 The Auction will be finalizer other person or agency for is Publication is also 20 d the above said loan accord Date : 12.02.2025	a seeled envelope super scribed, "Offer for purchase i.e., Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover mend auction venue on or before 18.03.2025 before we bidder & EMD amount to be transferred by way of ank Ltd., Thane on or before 18.03.2025 before the undersigned will be opened and considered on antioned auction venue i. For Apartment No.102, at mmercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. his right to accept or reject any offer and/modified to auction. forms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal we(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ et or absconding, as the case may be to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured asset mentioned herein, above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taxing any share, right, title, benefit, interest, claim, a said property or to any part thereof by way of sale, gage, let, sub-let, lease, lien, charge, maintenance, the of whatsoever nature or otherwise are requested red in writing at the address mentioned below of any oith all necessary and supporting documents within publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person shall be is rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available for at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 202148/ 8976966745/ 9026353449). d by the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors sums. Sd/- (AUTHORISED OFFICER) Under SARFAESI Act, 2002
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Nagpur & All that Shop/Cr. "Jai Bhawani Complex Mo envelope at the above-men 5.00 P.M. by the prospectin RTGS/NEFT to Account N favour of TJSB Sahakari I 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men 5:00 P.M. Offers so received by the 19.03.2025 at the above-men the Undersigned reserves cancel and/or postpone the The Undersigned hereby in shall proceed to sell the se within 30 days from shall proceed to sell the se with the Rule 8(5) of Secu All or any such person(s) f or demand in respect of the allotment, exchange, mort, license, gift, inheritance, sha assignment or encumbrand to Intimate to the undersign such claim accompanied w 15 days from the date of be completed wilhout refer deemed to have waived of Sahakari Bank Ltd. Tender forms along with the with office of Authorized Off Rs.118/- (Contact No. 842 The Auction will be finalized other person or agency for is Publication is also 30 d the above said loan account Date : 12.02.2025	a seled envelope super scribed, "Offer for purchase i.e, Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of compared auction venue on or before 18.03.2025 before and the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before and the said offer sealed offer sealed cover indicated auction venue 1. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. In sight to accept or reject any offer and/modified to function. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal re(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured aset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taying any share, right, tille, benefit, interest, claim, e said property or to any part thereof by way of said, the date of the notice; otherwise are requested ed in writing at the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person, shall be its rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available for at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 202148/ 897596745/ 9020535449). By the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors sums. Sd/- (AUTHORISED OFFICER) Under SARFAESI Act, 2002 For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd.
The offer to be submitted in a of Immovable property of Apartment constructed on Apartment constructed on Vagpur & All that Shop/Cr. 'Jai Bhawani Complex Mo envelope at the above-ment 5.00 P.M. by the prospective frags/NEFT to Account N avour of TJSB Sahakari B 5:00 P.M. Differs so received by the 19:03 2025 at the above-ment 5:00 P.M. Differs so received by the 19:03 2025 at the above-ment 5:00 P.M. Differs so received by the 19:03 2025 at the above-ment 5:00 P.M. Differs so received by the 19:03 2025 at the above-ment 5:00 P.M. Differs so received by the 19:03 2025 at the above-ment file Undersigned reserves anneel and/or postpone the The Undersigned reserves anneel and/or postpone the The Undersigned reserves anneel and/or postpone the the Undersigned reserves anneel and/or postpone the file Undersigned to sell the se with the Rule 8(5) of Secure All or any such person(s) the or demand in respect of the allotment, exchange, mont such claim accompanied w is fays from the date of be completed without refer tender forms atong with the with office of Authorized Off Rs.118/ (Contact No. 842 The Auction will be finalized offer person or agency for its Publication is also 30 d the above said loan account the above said loan account the above said loan account the secure said loan account the s	a seled envelope super scribed, "Offer for purchase i.e, Residential Apartment No. 102 Bhakti Dham in the Plot No 167 Situated at Wardhaman Nagar, jonmercial Apartment No. L-16 Building Known as uza Pardi," and bring/send the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before the bidder & EMD amount to be transferred by way of compared auction venue on or before 18.03.2025 before and the said offer sealed cover woned auction venue on or before 18.03.2025 before and the said offer sealed offer sealed cover indicated auction venue 1. For Apartment No.102, at mercial Apartment No. L-16 at 12.00 Noon. In sight to accept or reject any offer and/modified to function. Aforms to the Borrower/s, Mortgagor/s, and/or legal re(s) (whether known or unknown), executor(s), or(s) and asign(s) of the respective borrower(s)/ ed) or absconding, as the case may be, to pay entire the date of the notice; otherwise Authorized officer cured aset mentioned herein above in accordance rity Interest (Enforcement) Rules, 2002. Taying any share, right, tille, benefit, interest, claim, e said property or to any part thereof by way of said, the date of the notice; otherwise are requested ed in writing at the address mentioned below of any publication hereof, failing which transaction shall ence to such claim, and any such person, shall be its rights and the same shall not be binding on TJSB terms and conditions sheet will be separately available for at the cost of Rs. 100/- Plus Rs. 18/- GST Total 202148/ 897596745/ 9020535449). By the bank only. The bank does not authorize any the said auction. ays' notice to the Borrower/Mortgagor/Guarantors sums. Sd/- (AUTHORISED OFFICER) Under SARFAESI Act, 2002 For & on behalf of TJSB Sahakari Bank Ltd.